

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन २०२४-
२५ या आर्थिक वर्षा करिता अनुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- ३० सप्टेंबर, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१ एप्रिल, २०२४.
३. शासन निर्णय, आदविसी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.६/कार्यासन-६, दि.२९ जून, २०२४.
४. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.३९/ विसयो, दि. २९ जून, २०२४, २९ जुलै, २०२४ व ०६ सप्टेंबर, २०२४.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.५५०,००,००,०००/- इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी रक्कम रु.२४२,००,००,०००/- इतका निधी संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. आता रु.४०,९९,२९,९००/- (रुपये चाळीस कोटी एक्याण्णव लक्ष एकवीस हजार शंभर फक्त) या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे सप्टेंबर, २०२४ पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण (बिम्स) प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर, २०२४ पासून अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी.बी.टी. पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी.

३. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ New CO Code वर संबंधित जिल्ह्याना निधी वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे.

शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो

सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

४. सदरहू निधीमधून झालेला खर्च “मागणी क्रमांक टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (ओटीएसपी), (०२) (०४) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १७२)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी सदर देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

६. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहिल.

७. सदर शासन निर्णय आदिवासी विकास विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णय व वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ व ४ येथील शासन परिपत्रकातील तरतूदीस अनुसरून तसेच वित्त विभागाने प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९३०९६३८३२०९२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशान्त पु. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. आदिवासी विकास विभाग, कार्यासन-६, मंत्रालय, मुंबई.
९. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र			
शासन निर्णय क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.३९/विसयो, दिनांक : ३० सप्टेंबर, २०२४			
अनुसूचित जमाती लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (२२३५ सी १७२)			
(रक्कम रुपयात)			
अ.क्र.	जिल्हा	नियंत्रक अधिकारी क्रमांक	माहे सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२४
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	०
२	मुंबईउपनगर	N००२९	१९५००
३	ठाणे	N००३६	२५८००००
४	रायगड	N००१२	२२६५०००
५	रत्नागिरी	N००२३	४३५००
६	सिंधुदूर्ग	N००१८	८५५००
७	पालघर	N००३७	७३५८२५००
	कोंकण विभाग		७८५७६०००
८	नाशिक	N०००६	५६७३३०००
९	धुळे	N००२६	११०८३५००
१०	जळगाव	N००१०	२४६१९५००
११	अहमदनगर	N००३०	४०१७०००
१२	नंदुरबार	N००२७	४२८९७०००
	नाशिक विभाग		१३९३५००००
१३	पुणे	N००४०	२०७९६००
१४	सोलापूर	N००१९	७२४५००
१५	सातारा	N००३२	३४५००
१६	सांगली	N०००८	०
१७	कोल्हापूर	N००३९	०
	पुणे विभाग		२८३८६००
१८	नागपूर	N००१४	१६४३५५००
१९	वर्धा	N००२५	१३४१००००
२०	चंद्रपूर	N००२१	४०७६१०००
२१	भंडारा	N००३३	३१३२०००
२२	गडचिरोली	N००१३	३४७५३५००
२३	गोंदिया	N००२४	७०९८०००
	नागपूर विभाग		११५५९००००
२४	अमरावती	N००११	२५५०३०००
२५	अकोला	N००४१	२७८२५००
२६	यवतमाळ	N०००७	१९६१८५००
२७	बुलढाणा	N००३८	३६०३०००
२८	वाशिम	N००२२	३७०२०००
	अमरावती विभाग		५५२०९०००
२९	औरंगाबाद	N००३५	३२९८५००
३०	बीड	N००३४	३४११०००
३१	नांदेड	N००३१	३७५३०००
३२	परभणी	N००१६	९७९५००
३३	उस्मानाबाद	N००२०	६३६०००
३४	जालना	N००१५	१९६९५००
३५	लातूर	N०००९	८९७०००
३६	हिंगोली	N००१७	२६१३०००
	औरंगाबाद विभाग		१७५५७५००
	एकूण		४०९१२११००